SKY INDUSTRIES LIMITED



CIN No.: L17120MH1989PLC052645

Corp Off.: 1101, Universal Majestic, Behind RBK Intl School, Ghatkopar Mankhurd Link Road, Chembur (West), Mumbai - 400043 Tel.: +91 22 67137900, Website.: www.skycorp.in

SIL/OUT/2020-21/29 August 5, 2020

To

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001.

Scrip Code: 526479

Sub: Intimation of Newspaper Advertisement of publication of Notice of 31st Annual General Meeting (AGM), Remote E-voting and Book Closure details

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), please find enclosed herewith public notice given to shareholders in accordance with applicable provisions of the SEBI (LODR) Regulations, 2015 and the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, inter alia, informing them about 31st Annual General Meeting of the Company, details relating to e-voting facility and Book Closure. The said notice was published in the Newspapers viz., Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on Wednesday, August 5, 2020.

This is for your information and records.

Thanking You,

For **SKY INDUSTRIES LIMITED**

MAIKAL RAORANI

WHOLE TIME DIRECTOR & CFO

DIN: 00037831

Encl.: a/a

egd. Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off. S. V. Road Jogeshwari (West), Mumbai - 400 102 Tel : (022) 6688 8333 Fax: (022) 2678 4391 Website: www.unichemlabs.com CIN: L99999MH1962PLC012451

NOTICE OF 57TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND

- Notice is hereby given that the 57th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Saturday, August 29, 2020 at 11:30 a.m. (IST) through Video Conference ('VC')/ Other Audio Visual Means ('OVAM') to transact the business as set out in the Notice of the 57th AGM.
- In compliance with the Circulars dated April 8, 2020, April 13,2020 and May 5, 2020 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), the requirement of sending physical copies of the Annual Report is dispensed with, accordingly the Annual Report for the year ended March 31, 2020, alongwith the Notice of the AGM is Annual Report for the year ended March 31, 2020, along with the Notice of the Acidn is sent on Tuesday, August 4, 2020 only through electronic mode to the Members whose e-mail ids are registered with Company/Depository Participant(s) (DPs)/Registrat & Share Transfer Agents (RTA) in compliance with the MCA Circulars and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Notice of the AGM and Annual Report of the Company for the year 2019-2020 is available on the Company's website at www.unichemlabs.com and the website of the Stock Exchanges namely BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectivelyand also on website of the e-voting agency namely Central Depository Services (India) Limited (CDSL) a www.cdslindia.com.
- In compilance with Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, Members will be provided with the facility to cast their votes on all Resolutions set forth in the Notice of the 57" AGM using the electronic voting system i.e. via remote e-vot platform provided by CDSL and the same is available on www.cdslindia.com.
- The remote e-voting period shall commence on Tuesday, August 25, 2020 at 10.00 A.M (IST) and shall end on Friday, August 28, 2020 at 5.00 P.M. (IST). During this period Members of the Company, holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date i.e. Saturday, August 22, 2020 may cast their vote electronically The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- The facility for voting through electronic means shall also be provided at the Meeting Those Members who are present at the AGM through VC/OAVM facility but have not cast their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting system during the AGM .Members who have exercised their voting prior to the AGM may attend the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to vote again or change their vote at the AGM.
- The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up capital of the Company as on Saturday, August 22, 2020 being the cut of
- A person whose name is registered in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as of the cut off date shall be entitled o avail the facility of remote e voting as well at voting at the AGM. Person who beca a Shareholder of the Company after the electronic dispatch of the Notice of AGM and holding shares as of cut-off date can follow the process for generating the Login-ID and password as provided in the Notice of the AGM
- If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) o Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).
- The Register of Members and the Share Transfer books of the Company will reclosed from Monday, August 24, 2020 to Saturday, August 29, 2020 (both days inclusive for the 57th AGM and payment of Dividend, if declared, at the forthcoming AGM sha be paid to the shareholders on Friday, September 4, 2020.

For Unichem Laboratories Limited

Pradeep Bhandar Date: August 4, 2020 Place: Mumbai Head - Legal & Company Secreta

PUBLIC ANNOUNCEMENT INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR PARTICIPATING IN THE SALE PROCESS FOR ASSETS OF ABG SHIPYARD LTD. (UNDER LIQUIDATION)

ABG Shipyard Limited ("ABG") is in liquidation under the provisions of the Insolve Bankruptcy Code 2016 ("IBC"), pursuant to order of the Hon'ble National Company Law Ahmedabad dated April 25, 2019 whereby Mr. Sundaresh Bhat has been appointed its Liqu Animediazad caled vight 25, 20 is whereby wit, solutioners in this been approximent is Liquid to hotice is hereby given for invitation of expression of interest ("EOP") from persons interested in purchasing the assets of ABG as set out below at a price equal to or higher than the base price mentioned in table below, which are being sold on an "as is where is basis", "as is what is basis" "whatever there is basis", without any representation, warranty or indemnity by the Liquidator or ABG, in accordance with IBC, on the terms and conditions set out hereunder.

An EOI can be submitted for any individual and/or a combination of asset categories and sub-categories, as stated below.

Asset	(RS. Crs)					
A. Category A ABG collectively and as a whole, on an "as is where is basis".	1,104.00					
as is what is basis", "whatever there is basis" excluding financial assets.						
OR						
B. CATEGORY B – SPECIFIC ASSETS OF ABG						
Surat Shipyard (Land & office/concrete Building); and/or	187.00					
a) metal sheds & warehouse - surat-1 & 2 & stores shed and/ or	14.00					
2. Dahej Shipyard Land & office/concrete Building including shiplift and /or	82.00					
a) metal sheds & warehouse - dahej and /or	16.00					
3. Metal & Other Assets in Surat Shipyard:	1					
a) surat yard 1 - Steel Plates, Beams Angles Channels, Bulbs, Flats, Pipes,	15.00					
TMT bars, Plant & Machinery in Sheds, Cranes fixed in Surat Shipyard, Forklift						
Hydra Cranes (movable), miscellaneous scrap lying in the yard, excluding all metal						
sheds and/or						
b) ships and ship stores - surat yard 1 and/or	121.00					
c) machinery , metal sheets and metal scrap - surat yard 2 and/or	18.00					
4. Metal & Other Assets in Dahej Shipyard:	400.00					
a) Dahej - Steel Plates, Beams Angles Channels, Bulbs, Flats, Pipes, TMT bars,	198.00					
Plant & Machinery in Sheds, Cranes fixed in Dahej Shipyard, Forklift Hydra Cranes (movable), Cables, TTS System Movements, miscellaneous scrap lying in the yard,						
excluding all metal sheds; and/or						
b) ships and ship stores - dahej and/or	204.00					
c) Rigs and Rig stores/ spares on the ground 310 & 11 - dahej and/or	98.00					
C. OTHER ASSETS and/or	50.00					
a) Residential Land bearing survey No. 140 admeasuring 76,000 square metres	114.00					
with civil structures - ABG Enclave and/or						
b) Commercial office Premises admeasuring 4,900 square feet located at 2nd floor	7.01					
located in Patel Chambers and/or	0,000,000					
c) Industrial premises admeasuring 750 square feet in Vasan Udyog Bhawan	1.40					
located in Parel and/or	ALCOHOLD .					
d) Agricultural land admeasuring 27 Acres located at Diamond Harbour Kolkata	4.44					
and/or						
e) Surat Land parcel with Labour Colony bearing survey no.75 admeasuring 6000	3.41					
square metres situated at Village Gaviar and/or						
f) Residential flat at Vile Parle admeasuring 1,100 square feet (East) located at the	2.60					
7th floor in Chrysalis society and/or	10.00					
g) Leased land parcel admeasuring 24,000 square metres with residential colony	12.89					
with 8 buildings located at Bharuch - GIDC Parcel and/or	1.43					
h) Residential use land parcel admeasuring 10,000 square metres located at	1.43					
Ambetha village, Bharuch and/or i) Land parcel admeasuring 70 Acers situated at village Atali and Kaladara	3.32					
alongside Bharuch Dahei Highway and/or	3.32					
j) Residential flat admeasuring 900 square feet in Akshat Towers located at	0.30					
6th floor located at Bodakdey, Ahmedabad Flat	0.00					
Total	1,104					
RELEVANT PARTICULARS	.,					
1. Name of Corporate Debtor ABG Shipyard Limited						
2, Website www.abgindia.com						
3. Liquidation Commencement Date April 25, 2019						
4. Last date for submitting EOI August 25, 2020 (unless intimated otherw	ise on the					
website of the Corporate Debtor, please k						
checking website in this regard)	- P					
5. Eligibility Criteria for submission of an Any person submitting an EOI pursuant to	this					
	n terms of					
EOI invitation shall not be a person ineligible in						
EOI invitation shall not be a person ineligible in Section 29A of IBC and any other criteria						
EOI invitation shall not be a person ineligible in Section 29A of IBC and any other criteria i stipulated and notified at any stage	that may be					
EOI invitation shall not be a person ineligible in Section 29A of IBC and any other criteria stipulated and notified at any stage 6. Mode of Sale Private Sale or E-Auction (as per meaning	that may be					
EOI invitation shall not be a person ineligible in Section 29A of IBC and any other criteria i stipulated and notified at any stage	that may be under I&B					

Notes:

Interested parties should write into LQABG@bdo.in for further process. It is to be noted that pursuant to response of Liquidator to such written communication, interested party will be provided time to undertake site visit and conduct due diligence and thereafter submit a letter to Liquidator placing forth their offer (asset wise) along with price proposed, on or before 25 August 2020. Such letter must also indicate whether the interested party is agreeable to enter into a transaction for private sale or participate in an e-auction as per meaning under IBC. The Liquidator reserves the right to determine the mode of sale i.e private sale or e-auction as per meaning under IBC, and intimate the interested/qualified parties of the process accordingly.

It is clarified that the Sale Process commenced pursuant to the present public announcement, is a fresh advertisement for sale of assets of ABG (on a collective basis or on standalone basis as per the categories mentioned above) and is being conducted pursuant to the failed E-Auction Processes (as per its meaning under IBC) commenced vide public announcements dated September 17, 2019, September 27, 2019, October 22, 2019, and November 11, 2019.

Preference shall be given to bidders submitting bids which maximise the overall value to

reference shall be given to bidders submitting bids which maximise the overall value t sholders and in larger lots.

Preference shall be given to bidders submitting bids which maximise the overall value to stakeholders and in larger lots.
 It is clarified that this advertisement is to ascertain interest of prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or ABG to effectuate the sale of the assets of ABG. For avoidance of any doubts, it is hereby clarified that this is not an offer document. All taxes and levies as applicable on sale of assets will be borne by the buyer.

Notwithstanding anything contained herein, the terms and conditions for inviting any bidder, including eligibility criteria, shall be determined as per IBC and by the Liquidator of ABG and may be changed/amended or modified at any stage of the Sale Process. Liquidator reserves the right to alter/suspend/abandon/cance/extend or modify the EOI Process and Sale Process terms and/or reject or disqualify any interested party/prospective bidder/bid/offer/sale at any stage of process without assigning any reason and without any notice or liability.

This advertisement is subject to the provisions of the IBC and the regulations thereunder including but not limited to Sections 52 and 53 of the IBC. Independent diligence/ enquiries regarding the extent, measurement, nature, type, classifications, encumbrances, litigations, attachments, acquisition liabilities of the assets and claim/rights/duse stc. in respect of the assets put on sale, prior to submitting a bid is the responsibility of the bidder.

This advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Liquidator / ABG.

Any extension in timelines / modification in the content of this advertisement will not necessarily be carried out through another advertisement, but may be notified directly on the www. abgindia.com

The prospective bidders should regularly visit the website / link www.abgindia.com to keep themselves updated regarding clarifications, modifications, amendments or extensions if

Date: August 05, 2020 Place: Mumbai SUNDARESH BHAT LIQUIDATOR OF ABG SHIPYARD LIMITED

Communications Email Address: LQBIGMOD In ; sundareshbha@bdo.in

Website: www.abgindia.com

IBBI Registration no. IBBI/IPA-001/IP-P0007/72017-18/10162

IBBI Registered Email: sundareshbha@bdo.in

IBBI Registered Email: sundareshbha@bdo.in

IBBI Registered Address: BDO Restructuring Advisory LLP, Level 9, The Ruby, North West Wing,

Senapati Bapat Road, Dadar (W), Murribat 40028, INDIA

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** COMPANY SCHEME PETITION NO. C.P. (CAA)/ 961/ MB-I/ 2020 CONNECTED WITH

COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A. (CAA) / 143/ MB-I/ 2020 IN THE MATTER OF COMPANIES ACT, 2013 AND

IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 OF THE COMPANIES ACT, 2013 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND

IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION OF RAM RATNA ELECTRICALS LIMITED AND R R KABEL LIMITED AND

THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS R R Kabel Limited, a Company Incorporated under the provisions of Companies Act 1956 having its registered office at Ram Ratna House, Oasis Complex. Victoria Mill Compound, Pandurang Budhkar Marg,

Mumbai - 400 013

Dated this 31" day of July 2020

.. Petitioner Company/Transferee Company NOTICE OF PETITION

A Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Amalgamation of Ram Ratna Electricals Limited and R R Kabel Limited and their respective shareholders, presented by the Petitioner Company before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') was admitted on 28 July 2020. The aforesaid petition is fixed for hearing on 19th August 2020 10 am in the forenoon or soon thereafter.

If any person concerned is desirous of supporting or opposing the said petition, he/she/it should send to the undersigned Authorized Representative at below mentioned address, the notice of his/her/its intention signed by him/her/it or his/her/its advocate, not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should be furnished with such notice. A copy of the Company Scheme Petition along with all the exhibits will be furnished by the Petitioner's Authorized Representative to any person requiring the same on payment of the prescribed fees for the same.

> **HEMANT SETHI & CO 309 NEW BAKE HOUSE** MAHARASHTRA CHAMBER OF **COMMERCE LANE** KALA GHODA, FORT MUMBAI 400001 (hemant@hemantsethi.com)



SKY INDUSTRIES LIMITED

CIN: L17120MH1989PLC052645 Regd. Office : C-58 TTC Indi Area, Thane Belapur Road, Pawane Navi Mumbai 400705.

Corporate Office: 1101, Universal Majestic, Ghatkopar Mankhurd Link Road,

Chembur(West) Mumbai 400043 E-mail: corporate@skycorp.in • Website: www.skycorp.in

• Tel: 91 22 67137900 NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING & BOOK CLOSURE

lotice is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of Sky Industries Limited (the Company) will be held on Friday, August 28, 2020, at 2.00 pm (IST) through Video Conferencing (VC Other Audio Visual Means (OAVM) facility, to transact the businesses set out in the Notice of th AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated Apri 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 31s° AGM along with Annual Report for FY 2019-20 on Tuesday, August 4, 2020 through electroni mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registra & Transfer Agent, Link Intime India Private Limited and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide aforesaid MCA and the SEBI Circulars. The Notice and the Explanatory Statement of the 31st AGM is available on the website of the Company at www.skycorp.in and on the websites of the Stock Exchange viz. www.skycorp.in and on the website of National Securities Depository Limited ('NSDL' at www.evoting.nsdl.com.

Remote E-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretaria Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting	From Monday, August 24, 2020 (9:00 a.m. IST)
End of remote e-voting	At Thursday, August 27, 2020 (5:00 p.m. IST)
The remote e-Voting module shall be disable	d by NSDL for voting thereafter and Members will not

- be allowed to vote electronically beyond the said date and time; i) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, August 21, 2020 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise the right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remot e-Voting before / during the AGM:
- Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-ID and password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in as provided by NSDL. A persor who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only:
- Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will als be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.
- i) Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL of evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager-NSDL a amitv@nsdl.co.in / 022-24994360.
- ii) Members who require additional information or have any questions, they may contact the Comp at corporate@skycorp.in.

Registration of E-mail Addresses for obtaining Annual Report and user ic password for e-voting and Updation of Bank Account mandate for receipt of

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process nentioned below, before 5:00 p.m. (IST) on Friday, August 21, 2020, for registering their e-ma addresses to receive the Notice of the AGM and the Annual Report 2019-20 electronically and to ceive login-id and password for remote e-Voting

Registration of Email IDs for shareholders holding Physical Shares:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and wh have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Lin Intime India Pyt Ltd. by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email.register.html in thei web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E mail / Bank Registratio heading and follow the registration process as guided therein. The members are requested t provide details such as Name. Folio Number. Certificate number, PAN, mobile number and e mai id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB)

On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which need to be entered in the link for verification.

For Permanent Registration for Demat shareholders:

It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requeste to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depositor Participant (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant

Registration of Bank Details for physical shareholders: The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and wh

have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintim co.in at the Investor Services tab by choosing the Email/ Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name Folio Number. Certificate number. PAN, e-mail id along with the he copy of the cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG forma It is very important that the shareholder to submit the request letter duly signed.

Link Intime will verify the documents upload and will only take on records for all valid cases On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which need

Members may note that the Income Tax Act, 1961. ("the IT Act") as amended by the Finan Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a company after April 1, 2020 shall b taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit the documents in accordance with the provisions of the IT Act. The detailed procedure for submission of documen related to tax on dividend is provided in the Notes to the Notice of the AGM

lotice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, th Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday ugust 22, 2020 to Friday, August 28, 2020 (both days inclusive) for the purpose of the payment lividend for the financial year 2019-20. The Dividend at the rate of Rs. 0.50/- per Equity Share of Rs 10/- each, as recommended by the Board of Directors, if approved at the 31st AGM, will be paid to nose members whose names will appear in the Register of Members as on Friday, August 21, 2020 In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through lectronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members the Company shall dispatch the dividend warrant / cheque to such Members at the earliest, or malization of postal services and other activities.

For SKY INDUSTRIES LIMITED

SHAILESH SHA MANAGING DIRECTOR Date: August 4 2020



MARKSANS PHARMA LIMITED

CIN: L24110MH1992PLC066364 Registered Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053, Telephone No.: 022-4001 2000, Fax No.: 022-4001 2011, E-mail: info@marksanspharma.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

	W						(₹ in Million)	
		S	TANDALON	Ξ	CONSOLIDATED			
Sr. No.	DADTICI II ADC	3 MONTHS ENDED		Previous Year ended	3 MOI		Previous Year ended	
140.		30.06.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	30.06.2019	31.03.2020	
		(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)	
1	Total Income from operations	1,560.08	945.66	4,335.88	3,313.34	2,472.10	11,345.37	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	249.21	79.09	527.27	614.02	276.12	1,571.73	
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	220.56	56.55	379.03	493.65	224.82	1,207.54	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	221.03	56.66	380.66	605.49	203.99	1,273.18	
5	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 1 each)	409.31	409.31	409.31	409.31	409.31	409.31	
6	Earnings Per Share (Face Value ₹ 1 each)							
	- Basic	0.54	0.14	0.93	1.20	0.52	2.86	
	- Diluted	0.54	0.14	0.93	1.20	0.52	2.86	

Date: 4th August, 2020

The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the Quarter ended 30.06.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results are available on www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website www.marksanspharma.com.

Chairman & Managing Director

DIN: 00020983

For MARKSANS PHARMA LIMITED Sd/-MARK SALDANHA Place: Mumbai

www.marksanspharma.com

IMPORTANT COMMUNICATION TO THE SHAREHOLDERS

Shareholders of Marksans Pharma Limited who have not yet registered their e-mail address so far are requested to register their e-mail address with the Company's Registrar and Transfer Agent M/s Bigshare Services Pvt. Ltd for receiving all communication including Annual Report, Notices, etc. from the Company electronically. E-mail address can be registered through the Registrar and Transfer Agent's website link at https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx.





Extract of unaudited financial results for the quarter ended 30 June 2020

₹ In Lakhs (Except for per share data)

		· III =aiai	c (Except ioi b	or silare data,	
	Consolidated				
Bartlandana)	Quarter ended			
Particulars	30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20	
	Unaudited	Audited	Unudited	Audited	
Total income	35,341	38,072	40,384	151,096	
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item)	2,279	3,772	3,682	14,197	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item)	2,279	3,772	3,682	12,657	
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	1,500	2,447	2,523	8,443	
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	1,502	2,430	2,526	8,430	
Equity share capital	2,466	2,466	2,466	2,466	
Other equity				79,184	
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)					
- Basic	1.22	1.98	2.05	6.85	
- Diluted	1.22	1.98	2.05	6.85	

Notes:

Place: Mumbai

In respect of the standalone results of the Company, the amounts are as follows

i. In respect of the standardne results of the Compa	iriy, irie amounts	are as lollows		₹ In Lakhs		
	Standalone					
Bertleuten		Year ended				
Particulars	30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20		
	Unaudited	Audited	Unudited	Audited		
Total income	35,341	38,072	40,384	151,096		
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item)	2,279	3,772	3,682	14,197		
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item)	2,279	3,772	3,682	12,657		
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	1,500	2,447	2,523	8,443		

- 2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.hikal.com).
- 3. The figures for the previous periods have been regrouped wherever necessary to conform to the current period presentation.

For HIKAL LTD

Date: 4 August 2020 **HIKAL LTD**

Jai Hiremath **Chairman and Managing Director** DIN: 00062203

CIN: L24200MH1988PTC048028

Regd. Office: 717/718, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: +91-22-30973100, Fax: +91-22-30973281, E Mail: info@hikal.com, Website: www.hikal.com

Just the right chemistry

चिंताजनक.. मागच्या वर्षी ४ ऑगर-टला ओव्हरफ्लो झालेले बारवी धरण यंदा अवघे ४९ टक्केच भरले

(हिंदुस्तान समाचार): ठाणे जिल्ह्याला यंदा पाणीकपातीच्या झळा बसण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्याला पाणीपूरवठा बारवी धरण यंदा अवधे ४९ टक्केच भरले आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या मोठ्या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकारणांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागच्या वषी आजच्याच दिवशी,

जिमच्या भाड्यात कपात करण्याची मागणी

कल्याण. ता. ४ (हिंदूर-तान समाचार): केडीएमसीमधून १८ गावे वगळ्या नंतर तेथील नगरसेवकांचे पढ़ रद्द झाले आहे. यात नगरसेवक कुणाल पाटील यांचे पद सुद्धा रद्द झाले तरी कुठेही खचून न जाता त्यांनी आपले सामाजिक काम चालू ठेवले आहे. देश लॉकडाऊन झाल्यापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनात दररोज व्यायाम करणारे युवक देखील आहेत. मात्र, याम ध्ये व्यायाम करण्यासाठी असणाऱ्या व्यायामशाळा बंद असल्याने मालकांचे भाडे थकले आहेत. त्याम ्रळे सर्वसामान्य जनतेसह जिम मालकांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे तरुणांसह जिम मालकांना न्याय मिळवून दण्यासाठी नगरसवक कुणाल पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन जिम मालकांच्या मागण्या शासन स्थरावर मांडल्या

आहेत. लाँक डाऊ न झाल्यापासून राज्यातील जिम बंद आहेत. जिम बंद असल्याने मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिम च्या भाड्यात कपात करण्याची मागणी जिम मालकांनी केली होती. या संदर्भात जिम मालकांनी नगरसेवक पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर तात्काळ कुणाल पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेतली आहे. याम ध्ये जिम मालकांसह विद्यार्थ्यांना देखील मोठा दिलासा मिळ ण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिम बंद असल्यापासून कुणाल पाटील हे जिम सुरू करण्यासाठी शासन स्थरावर आग्रही होते. यासाठी ते गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही होते. अखेर त्यांच्या म ागणीला यश आले असून शासनाने दिलेल्या नियम ानुसार उद्यापासून जिम सुरूहोणार आहेत.

जुलै महिन्यात पावसाने दडी संपूर्ण ठाणे आला तरी धरणक्षेत्रात सम ाधानकारक पाऊस पडलेला

म्हणजे ४ ऑगस्टला हेच नाही. त्यामुळे पाऊस पडला बारवी धरण ओव्हरफ्लो झाले नाही आणि धरण भरले होते. मात्र, यंदा जून आणि नाही, तर आगामी काळात जिल्ह्याला मारली असून ऑगस्ट महिना पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते.

PUBLIC NOTICE BDH Industries Ltd.

Nair Baug, Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400 101

Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company have been lost/mislaid and the holder of the said securities has applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holder/applicant that the said shares have been transferred to IEPF as per IEPF

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to release the new certificate to the holder/applicant without further intimation.

Name of holder	kind of securities And facevalue	Number of securities	Distinctive Numbers
Mr. Vikas Kumar Singh Rawat	Shares with Facevalue Rs. 10/-	200 Nos	4581901-4582000 4582001-4582100
Place: Mumbai			Date: 05.08.2020

LKP

LKP Securities Limited

CIN: L67120MH1994PLC080039 Regd. Off. 203, Embassy Centre Nariman Point, Mumbai-400 021 Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22874787

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 10, 2020, to inter-alia, consider and approve Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the first guarter ended June 30, 2020.

This notice can be accessed on the Company's website www.lkpsec.com and can also be accessed on the stock exchange's website a www.bseindia.com.

For LKP Securities Limited

Place: Mumbai Date : August 04, 2020 Akshata Vengurlekar Company Secretary

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788 नोंदणीकृत कार्यालय: सायवरटेक हाऊस. प्लॉट क्र. बी-६३-६४-६५, रोड क्र. २१/३४, जे.बी. सायंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४. दूर.:०२२-२५८३४६४३, फॅक्स:०२२-२५८३२५७४, ई-मेल:cssl.investors@cybertech.com सूचना

सूरणा सबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्रस्त्र) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे वितरीत मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकत्रित व एकमेव) विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता **बुधवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सदर तपशिल कंपनीच्या www.cybertech.com/investors/overview.aspx वेबसाईटक उपलब्ध आहेत.

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित सरीता लिलारामा

दिनांक: ०५.०८.२०२०

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.: ए३५५८७

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२ **नोंद.कार्यालय:** ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

दूर.: १२२-२२८३२४६८, फॅक्स: १२२-२२०४७२८८, ई–मेल:investors@morarkafinance.in, वेबसाईट:www.morarkafinance.in सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना स्टॉक क्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.morarkafinance.ir वेबसाईटवर उपलब्ध आहे

मोरारका फायनान्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: 0४.0८.२०२०

हिमगौरी एस. बेहेरा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



(सीआयएन:एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१६९१) नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, गोदरेज कॉलिजीयम, सोमय्या हॉस्पिटल रोड, पुर्व द्रुतगती महामार्ग, सायन (पू.), मुंबई-४०००२२.

भागधारकांना सूचना कंपनीचे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतर

येथे सूचना देण्यात येत आहे की, केअर रेटींग्स लिमिटेड (कंपनी) कडून कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता ग्तवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सधारितप्रमाणे त्यांचे ५ (पाच) भागधारकांद्वारे धारण रु.१०/- (रुपये दहा फक्त) प्रत्येकीचे १०० (शंभर) समभाग हस्तांतरीत केले जातील. सदर शेअर्स हे वित्तीय वर्ष २०१२-१३ करिता दावा न केलेल्या लाभांशाबाबत आहेत आणि संबंधित भागधारकांनी ७ सलग वर्षांच्या कालावधीत लाभांशावर दावा केलेला नाही.

पृढे सूचना देण्यात येत आहे की, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड यांनी नियमाअंतर्गत विहित कालमर्यादेनुसार आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरीत होण्यास नियोजित समभागांचे तपशील देऊन कंपनीचे आरटीएकडे उपलब्ध त्यांचे अंतिम ज्ञात नोंद पत्ता/ई-मेलवर संबंधित भागधारकांना आवश्यक पत्र व्यवहार पाठविलेला आहे. यापुढे संबंधित भागधारकांना संधी देण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांशावर त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या पत्रासह पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आमचे आरटीएच्या कार्यालयात अर्थात कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, गचीबोवली, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, हैदराबाद-५०००३२ येथे ४ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापुर्वी संबंधित भागधारकांनी दावे सादर करावेत. संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, कंपनीकडे ४ नोव्हेंबर, २०२० किंवा त्यापुर्वी कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनीकडून सदर नियमात नमुद तरतुदीनुसार असे शेअर्स हस्तांतरणाची पुढील प्रक्रिया केली जाईल.

संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कोविड-१९ मुळे सदर खात्यातील लाभांश रक्कम आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केली जाईल. त्यांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ गुढ खात्यात समभाग हस्तांतर झाल्यावर त्यांना www.iepf.gov.in वर उपलब्ध तपशिलानुसार आयईपीएफकडून दावा न केलेले लाभांशासह सदर शेअर्सवर पुन्हा दावा सांगता येईल. भागधारकांचे व हस्तांतरसाठी देय समाभागांचे तपशील कंपनीच्या www.careratings.com वेबसाईटवर गुंतवणूकदार विभागाअंतर्गत अपलोड केलेले आहेत.

संबंधित भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, जर वर नमुद तारखेपुर्वी कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर त्यांच्या नावे असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द केले जातील आणि पुढे व्यवहार योग्य नसतील. तसेच कृपया पुढे नोंद घ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेले तपशील हे आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफ गुढ खात्यात शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात यावी.

पुढील माहितीकरिता संबंधित भागधारकांनी कृपया संपर्क सचिव विभाग/क्षेत्रिय अधिकारी, आयईपीएफ यांना खालील पत्त्यावर करावा: केअर रेटींग्स लिमिटेड ४था मजला, गोदरेज कॉलिजीयम, सोमय्या हॉस्पिटल रोड, पुर्व द्रुतगती महामार्ग सायन (पू.), मुंबई, महाराष्ट्र-४०००२२, दूर.:०२२-६७५४३४५६.

> केअर रेटींग्स लिमिटेडकरिता सही/

नविन जैन कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण : मुंबई दिनांक: 0५.0८.२0२0 एसीएस१०७०३



नोंद. कार्या.: १२२, मिस्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दूर.:+९१-२२-६६२५६२६२; फॅक्स:+९१-२२-२२८२०३४; वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, गान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता **बधवार. १२ ऑगस्ट. २०२०** रोजी कंपनीच्या . वंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीचे सांकेतांकानुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै, २०२० पासून बंद ठेवण्यात येईल आणि वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासानंतर उघडण्यात येईल. सदर सूचना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.orbitexports.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता

नेहा देवपर ठिकाणः मंबई दिनांकः ०४.०८.२०२० कंपनी सचिव



सॉलिड कन्टेनर्स लिमिटेड

सीआयएन: एल२८१००एमएच१९६४पीएलसी०१३०६४ नोंदणीकृत कार्यालय: २००६, फोसबेरी रोड, आयसीआय लिमिटेडजवळ, रे रोड, मुंबई-४०००३३. द्रर:: ०२२-२४९२०२१२ ई-मेल: compliance.scl@ashokgoeltrust.com,

वेबसाईट: www.solidcontainers.net सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षे विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

वरील तपशिल कंपनीच्या www.solidcontainers.net वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> सॉलिड कन्टेनर्स लिमिटेडकरिता सही/-अशोक कुमार गोयल

> > **संचालक**

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ ऑगस्ट, २०२०

डीआयएन:000२५३५0



सीआयएन: L17120MH1989PLC052645 नोंदणीकृत कार्यालय: सी-५८ टीटीसी इंड. एरिया, ठाणे-बेलापूर मार्ग, पावणे, नवी मुंबई-४००७०५.

कॉर्पोरेट कार्यालय: १९०१, युनिव्हर्सल मॅजेस्टिक, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३. ई-मेल: corporate@skycorp.in, वेबसाइट: www.skycorp.in, दूर.: ९१ २२ ६७१३७९००

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना गद्वारे नोटीस दिली गेली आहे की स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी)ची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा

एजीएम) शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी दुं.२.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिन्युअल साधनांद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. संहकार नंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रके दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२० एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक २ मे २०२० नुसार ३१वी एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे –मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व डिपॉझिटरीजकडे ोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२० रोजी पाठविण्यात आले आहे. एजीएम सूचनेची गस्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे नूचना व ३१व्या एजीएमचे स्पष्टीकरण अहवाल कंपनीच्या <u>www.skycorp.in</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर वर उपलब्ध आहे

. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) भिधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सर्वसाधारण सभेवरील भारतीय कंपनी सचिव २०९५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएममध्ये विमर्षीत करावया यवसाय संदर्भात एजीएम दरम्यान मतदान सुविधा सदस्यांना दिलेली आहे आणि याकरिता विद्युत स्वरुपां ातदान करण्याकरिता कंपनीने एनएसडीएलची सुविधा नियुक्त केली आहे. रिमोट ई–वोटिंगची सर्विस्तर माहिती जीएम सचनेत नमद आहे. सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.

) रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल रिमोट ई-वोटिंगची सुरुवात सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० (स.९.००वा. भाप्रवे)

रेमोट ई-वोटिंगची समाप्ती गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० (सायं.५.००वा. भाप्रवे) त्यानंतर मतदान करण्यासाठी एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल आणि सदस्यान निर्दिष्ट तारखेस आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली ज

-) सदस्यांचे मतदान अधिकार शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० (नोंद दिनांक) नुसार कंपनीच्या भरणा केलेल्या भागभांडवलाच्या हिस्से प्रमाणात असतील. रिमोट ई-वोटिंग प्रणालीची सविधा सभेच्या वेळी उपलब्ध करू दिली जाईल आणि बैठकीस उपस्थित असलेले सभासद, ज्यांनी आधीच रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले नाही, त्यांनी बैठकीत आपला हक्क वापरण्यास सक्षम असेल. ज्या व्यक्तीचे नाव नोंद तारखेला सदस्यांच्य नोंदणी/लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये नोंदलेले असेल त्याला एजीएम पूर्वी/दरम्यान रिमोट ई-वोटिंगर्च स्विधा मिळण्याचा हक्क असेल;
- ४) जर कोणा व्यक्तीने सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंट तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी एनएसडीएलद्वारे तरतुदीप्रमाणे evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद तारखेला सदस्य नसणान सदस्यांनी एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.
- जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत देतील त्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होण्यास पात्रता असेल परंत ठरावांवर पन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- ६) ज्या सदस्यांना एजीएम पर्वी किंवा दरम्यान मदतीची आवश्यकता असेल त्यांनी एनएसडीएलकडे evoting@nsdl.co.in/१८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकता किंवा श्री अमित विशाल, रनएसडीएल, वरिष्ठ व्यवस्थापक- <u>amitv@nsdl.co.in</u>/०२२-२४९९४३६० वर संपर्क साधू शकता. a) ज्या सदस्यांना अतिरिक्त माहिती आवश्यक आहे किंवा काही प्रश्न असल्यास ते कंपनीकडे corporate@skycorp.in वर संपर्क साधू शकतात.

–वोटिंगकरिता युजरआयडी व पासवर्ड आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई–मेलचे नोंदणीव व लाभांश मिळविण्यासाठी बँक खात्याचे अहानीत करणे

त्या सदस्यांनी अद्याप आपला ई-मेल पत्ते नोंदविला नाही त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी शुक्रवार, ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. खाली नमुद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करण्याची विनंती केली आहे. नेणेकरून त्यांना एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९–२० विद्युत स्वरुपाने प्राप्त करता येईल आणि रिमोट

-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. वास्तविक भागधारणा असलेल्या भागधारकांसाठी ई-मेल आयडीची नोंदणी

वास्तविक स्वरुपात कंपनीची भागधारणा असणारे आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाही अश सदस्यांनी ई–मेल/बँक नोंदणी शिर्षकाअंतर्गत गुंतवणूकदार सेवा टॅबमधील <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटमध्ये https://linkintime.co.in/emailreg/email_register.html लिंकवर क्लिक करू-लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेबलिंकसह त्यांचा ई-मेल नोंद करावा आणि सांगितलेल्या नोंदणी प्रक्रियेचे पालन करावे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यासारख्या माहिती द्याव्यात आणि शेअर प्रमाणपत्रांची इमेज पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात अपलोड करण्याची विनंती केली जात आहे. (१

समभागधारकांचे तपशील सादर केल्यावर भागधारकास ओटीपी प्राप्त होईल ज्यास पडताळणीसाठी लिंकमध्य नमृद करणे आवश्यक आहे.

डिमॅट भागधारकांकरिता स्थायी नोंदणीसाठी:

येथे स्पष्ट करण्यात येत आहे की. ई-मेलच्या स्थायी नोंदणीसाठी सदस्यांनी डिपॉझिटरी सहभागीदाराद्वारे विहित प्रक्रियेचे पालन करून संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे डिमॅट धारणा संदर्भात त्यांचा ई मेल नोंद करावा.

वास्तविक स्वरुपात कंपनीची भागधारणा असणाऱ्या कंपनीचे सदस्य आणि ज्यांनी त्यांचे बँक तपशील नोंद केलेले नाही त्यांनी ई-मेल/बँक नोंदणी शिर्षकाअंतर्गत गुंतवणूकदार सेवा टॅबमधील <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटमध्ये <u>https://linkintime.co.in/emailreg/email_register.html</u> लिंकवर क्लिक करून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेबलिंकसह त्यांचे बँक तपशील नोंद करावे आणि सांगितलेल्य नोंदणी प्रक्रियेचे पालन करावे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, ई-मेल आयडी यासारख्या माहिती तसेच बँक नाव, शाखा, खाते प्रकार, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर तपशील व आयएफएससी कोड नमृद धनादेश पृष्ठाची दर्शनी बाज् न्यामध्ये भागधारकाचे प्रथम नाव नमुद असेल यासह धनादेशाची प्रत पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात द्यावे. येथे महात्वाचे आहे की, भागधारकांनी स्वाक्षरी केलेले विनंती पत्र सादर करावे

लिंक इनटाइमद्वारे कागदपत्रे पडताळणी केली जाईल आणि फक्त सर्व वैध प्रकरणांची नोंद घेतली जाईल. समभागधारकांचे तपशील सबमिट केल्यावर भागधारकाकडून ओटीपी प्राप्त होईल ज्यास पडताळणीसाठी द्व्यामध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे.

सदस्य कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (आयटी ॲक्ट) वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारित प्रमाणे १ एप्रिल. २०२० नंतर कंपनीदारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असेल. कंपनीने अंतिम लाभांश देतेवेळी स्रोताकडील कर कपात (टीडीएस) कमी करणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस दर निश्चित करण्यास सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. लाभांशावरील करबाबत दस्तावेज सादर करण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेतील टीपमध्ये नमुद आहे.

स्तक बंद करणे आणि लाभांश:

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतगात वित्तीय वर्ष २०१९-२० निर्मा र जिल्ला का निर्माण करिता शनिवार, २२ ऑगस्ट, २०२० ते शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील. ३१व्या एजीएममध्ये तंचालक मंडळाद्वारे शिफारसीनसार रु.१०/- प्रत्येकीचे रु.०.५०/- प्रति समभाग दराने लाभांश ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तकात नमुद असतील त्यांना दिले जाईल.

सदस्याद्वारे बँक खाते तपशीलाचे ना-नोंदणीकरणामुळे विद्युत किंवा अन्य इतर स्वरुपाने सदस्यांच्या बँक खात्यात . हेपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास कंपनीकडून टपाल सेवा व इतर प्रक्रिया सुरळीत झाल्यावर शक्य तितक्या लवकर सदस्यांना डिव्हीडंड वॉरंट/धनादेश वितरीत केले जाईल. स्काय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

दिनोंक : 0४ ऑगस्ट. २०२०

सही / -शैलेश शाह व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लि.

नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेसी, इंडियन ऑईल पेट्रोपंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मंबई–४०००५१. दुरध्वनीः ०२२ – ६२९४९४४४४, कॅक्सः ०२२ – २६५२०९०६, सीआयएनः एल १५१४९एमएच १९८०पीएलसी०२२९१२ वेबसाईटः www.olympicoil.co.in, ई–मेलः olympicoilltd@gmail.com

३९ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३७ मार्थ, २०२० राजा संवलस्या तिमाहा व वर्षाकारता संव्यावारकात विताव विवक्तवात अहवाल						
	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरि					
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			
तपशील	३१.०३.२०२०	39.03.2020	३१.०३.२०१९			
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)			
गर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	8.08	8.00	-६७५.४४			
क्रानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	-293.69	-9099.9८	-४०१७.१९			
न्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)	-293.69	-9099.9८	-४०१७.१९			
मभाग भांडवल	२८५.४०	२८५.४०	२८५.४०			
ाखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-2809.20	-			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू. १०/- प्रत्येकी)						
. मूळ	-७.७४९	-34.83	-१४०.७६			
. सौमिकृत	-७.७४९	-34.83	-१४०.७६			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर) (रू.१०/- प्रत्येकी)						
. मूळ	-७.७४९	-34.83	-१४०.७६			
. सौमिकृत	-७.७४९	-34.83	-980.७६			
टेप : सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साव						

करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नेमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध

> मंडळाच्या वतीने व करित निपुन वर्मा पुर्णवेळ संचालक डीआयएन:०२९२३४२३

⋘ **MAHA**TRANSCO

Tandar No. 9 Description of Work

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४.०८.२०२०

E-Tender Notice

Period for submission of E-Bid:

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors / agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following works.

No.	render No. &	Descript	ion of work	04.08.2020 to	.08.2020 to 10.08.2020 up to 23:59 h			
1	EE/400kV/RS(O8 2020-21 (RFX No							
2	Name of Work maintenance (vari to be carried of emergency outag	ous maint out unde	enance activities r planned and	Due date & Ti opening of Te	me (Hrs) for su ender	bmission &		
3	Estimated Cost :	EMD (Rs)	Tender Fee (Rs)	Closing Date	Technical opening date	Commercial opening date		
4	Rs. 15,00,000/- (Including GST)	Rs. 15,000/-	Rs.525/- (Including GST)	10.08.2020 up to 23:59 hrs	11.08.2020 at 10:15 hrs (If possible)	11.08.2020 at 10:30 hrs (If possible)		

Contact Persons:

- Mr. P. R. Bhangale, Executive Engineer, 400kV RS O&M Dn., Kharghar, 9920117819 Ms. P.C. Deshpande, Dy.EE (O), 400kV RS O&M Dn., Kharghar, 9819313988
- For further details visit our website www.mahatransco.in 1] Tender documents can be downloaded by only online from aforesaid website.

2] Eligible contractor should submit their bid well in advance instead of waiting till last date. MSETCL will not be responsible for non-submission of Bid due to any website related problems.

Note :- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM E-Tender portal (New) - https://srmetender.mahatransco.in.

Lin. Executive Engineer, 400kV R.S. (O&M) Dn., Kharghar



Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: BNP Paribas House, 1 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE CUM ADDENDUM NO. 34/2020

Notice cum Addendum to the Statement Of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) for the Schemes of BNP Paribas Mutual Fund ('the Fund'): Change in address of Official Points of Acceptance of Transactions (OPAT):

Investors are requested to note the change in address of the following Official Points of Acceptance of Transactions (OPAT) of KFin Technologies Private Limited, Registrar & Transfer Agents w.e.f. August 04, 2020:

Branch	Old Address	New Address
Amritsar	72-A, Taylor's Road, Opp. Aga Heritage Club, Amritsar - 143001	SCO 5, 2 nd Floor, District Shopping Complex, Ranjit Avenue, Amritsar, Punjab - 143001
Dharwad	307/9-A, 1st Floor Nagarkar Colony, Elite Business Center, Nagarkar Colony, P B Road, Dharwad - 580001	Adinath Complex, Shop #4, Ground Floor Beside Kamal Automobiles, Bhoovi Galli, Opp. Old Laxmi Talkies, P. B. Road, Dharwad - 580001
Hoshiarpur	1 st Floor, The Mall Tower, Opp Kapila Hospital, Sutheri Road, Hoshiarpur - 146001	The Mall Complex Unit # SF-6, 2 nd Floor, Opposite Kapila Hospital, Sutheri Road, Hoshiarpur, Punjab - 146001
Panjim	Flat No.1-A, H. No. 13/70, Timotio Bldg, Heliodoro Salgado Road, Next to Navhind Bhavan (Market Area), Panjim - 403001	H. No: T-9, T-10, Affran plaza, 3 rd Floor, Near Don Bosco High School, Panjim, Goa - 403001
Patiala	SCO 27 D, Chotti Baradari, Near Car Bazaar, Patiala - 147001	B-17/423 Opp. Modi College, Lower Mall, Patiala - 147001

 $\textbf{Note:} \ \textbf{This Notice cum addendum forms an integral part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of the Fund read with the Addendal part of the SAI, SID \& KIM of$ issued thereunder. All other terms and conditions mentioned in the SAI, SID & KIM shall remain unchanged.

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Jyothi Krishnan Head of Compliance, Legal & Secretarial

Date : August 04, 2020 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

#Dhanvarsha धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन: एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

नोंदणीकृत कार्यालयः २रा मजला, इमारत क्र.४, डी.जे. हाऊस, जुना नागरदास रोड, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ (महाराष्ट्र). दूर.:+९१-२२-६८४५७२००, ई-मेलः contact@dfltd.in, वेबसाईटः www.dfltd.in टपाल मतदान सूचना

कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम ११० व इतर लागु तरतूदी, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (अधिनियम) चे संबंधित नियम २० व नियम २२. सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेण्टस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ आणि सर्वेसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.९ एप्रिल, २०२० नुसार सहकार मंत्रालयद्वारा वितरीत शिथिलता व स्पष्टिकरणानुसार कंपनीच्या सदस्यांची रिमोट विद्युत मतदानाने (ई-वोटिंग) टपाल मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. कंपनीने दिनांक ३० जून, २०२० रोजीचे टपाल मतदान सूचनेत वितरीतप्रमाणे ठरावांवर त्यांचे मत विद्युत स्वरुपाने

स्पष्टीकरण अहवालासह विशेष ठराव समाविष्ट टपाल मतदान सूचना कंपनीच्या सदस्यांना पाठविण्यात आली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोत ई–वोटींग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव भंडारी ॲण्ड असोसिएटस्चे भागिदार श्रीमती मनिषा माहेश्वर्र (एसीएस ३०२२४, सीपीक्र.११०३१) यांची नियुक्ती केली आहे. तपासनीसांनी स्विकृती अंतिम तारीख अर्थात रविवार, २ ऑगस्ट, २०२० पर्यंत प्राह सर्व विद्युत मतांची तपासनी केली आणित्यांचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांकडे सादर केला. तपासनीसांच्या अहवालावर आधारित विशेष ठरावाव ई-वोटिंग मार्फत संचालित मतदानाचा निकाल ३ ऑगस्ट, २०२० रोजी घोषित करण्यात आला होता तो खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	विशेष ठरावाचे तपशील	प्राप्त एकूण	मतांकरिता एकूण	बाजूने पडलेली एकूण मते व मतांची %		विरोधात पडलेली एकूण मते व मतांची %		
		ई-वोटिंग	शेअर्स	मतांची संख्या	मतांची %	मतांची संख्या	मतांची %	
१.	अ-प्रतिभूत कर्ज रुपांतरणावर कंपीचे प्रवर्तक विल्सन होर्ल्डींगज् प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्राथमिक तत्त्वावर समभागांचे वितरण व वाटप.	ĸ	४,४१,४९२	४,४१,४९२	१००%	?	% (व्यवहार योग्य)	
2	कंपनीचे प्रवर्तक विल्सन होल्डींगज् प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्राथमिक तत्त्वावर अनिवार्य रुपांतरीत डिबेन्चर्सचे वितरण.	w	४,४१,४९२	४,४१,४९२	१००%	२	% (व्यवहार योग्य)	
m	टर्निंग लिफ फंड इं. प्रा.लि.मध्ये प्राथमिक तत्त्वावर अनिवार्य रुपांतरीत डिबेन्चर्सचे वितरण.	8	८९,०६,७४८	८९,०६,७४८	१००%	2	% (व्यवहार योग्य)	
8	एक किंवा अधिक प्रकारे ना-रुपांतरीत डिबेन्चर्स व इतर डेब्ट सिक्युरिटीज वितरण.	٩	८९,०६,७४८	८९,०६,७४८		१००%	२ % (व्यवहार योग्य)	
Q	कंपनीचे संघटनाचे अहवाल सुधारित करणे.	b	४,४९,३४८	४,४९,३४८	१००%	?	% (व्यवहार	

वरीलप्रमाणे टपाल मतदान सूचना दिनांक ३० जून, २०२० मध्ये नमुद विशेष ठराव आवश्यक बहुसंख्येने मंजूर करण्यात आले तपासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाचा निकाल कंपनीच्या www.dfltd.in वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे तसेच बीएसई लिमिटेडक

> संचालक मंडळाच्या वतीने व करित धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडकरित

फ्रेडरीक पिंटो